Organized labor meeting by the Joint Action Committee of the Workers' Employees Association

Manifesto of working class to be published on Maharashtra Day

AITK's support to Mahavikas Aghadi

Kalyan: While the process of LokSabha elections is underway, the working class of Maharashtra is celebrating World Workers' Day and Maharashtra Day on May 1.

Senior labor leader BalHardas informed that a workers ' meeting has been organized on Labor Day and Maharashtra Day in Kalyan by the Joint Action Committee of Labor Employees' Union and that manifesto of the labor class will be published at that time. The program has been organized on May 1 at Maratha Samaj Hall in Kalyan West at 5 PM. The process of LokSabha election has started. The time has come for the working class to take a firm stand for its interests. Issues related to the lives of hard working farmers should not be drowned in the propaganda noise. For this, it is necessary to announce the manifesto of the working class and only if the public representatives who seriously consider this manifesto are given, the structure and construction of the LokSabha will be people-oriented, otherwise all the resources of the country will be sold to the capitalists like Adani-Ambani at a "parliamentary dictatorship" price. During the

one decade rule of the

PUBLIC NOTICE

As per my client instructions notice hereby given to public at large that Original Allotment

Letter / offer Letter, Mhada Pass Book with Receipts issued to MR. SHRIPAD BALKRISHNA

KELASKAR by MHADA has been lost by my client SMT. MANALI MAHADEV SAVAL related Room

No. 3, Charkop (I) OM SAI CHSL., Plot No. 213,

RSC-7, Sector-2, Charkop, Kandivali (West),

Mumbai 400 067., admeasuring 30 Sq. Mtrs, area, CTS No. 1C/2/202, Village – Kandivali,

Taluka –Borivalii. In this connection Lost Report No. 48735-2024 dated 24-04-2024, has been

lodged at Greater Mumbai Police/Charkop

Police Station, Mumbai. Any person finds it or

having any right, title, claim or interest or

objection for the same should contact

No.43, Plot No.253, Aamantran CHSL, Sector

within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that

the Original Allotment Letter / offer Letter,

Mhada Pass Book with Receipts is irretrievably

lost and shall be deemed to waived their objection

MR. UMESH V. JADHAV **Advocate High Court**

Place: Mumbai Dated: 01-05-2024



central government of the BharatiyaJanata Party, a dictator named NarendraModi emerged.

Democracy has collapsed. There is a widespread feeling that giving the Bharatiya Janata Party a chance to run

PUBLIC NOTICE

Shri. Raghunath Kashinath Patkar is the present bonafide member of Anandvan Krushi Fulodhyan Vikas Co-operative Society Limited, Hambarpada, Dahivali, Taluka Karjat, District Raigad & is holding and is having right, title & interest in Plot no. 34 of our Society having Share Certificate no. 1 consisting 5 Shares of Rs. 50 each having its distinctive no(s) from 1 to 5. He reported the loss of original Share Certificate & it is irretrievably misplaced. He has Registered the loss of said Property/ Share Certificate in the concerned Police Station and has applied to us for Duplicate Share Certificate. However if the original is found by someone the same be returned to the undersigned. The Society hereby invites claims and objections from the Public at Large or any other claimant or claimants, objector or objectors to the issuance of Duplicate Share Certificate by our Society, they shall file their written claim and/ or objections to the Society, within a period of 15 days from the publication of this Notice with such copies of such documents and other proofs in their support thereof. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue the Duplicate Share Certificate to the Claimant Member Mr. Raghunath Kashinath Patkar with all the necessary endorsement of the Society in such manner as are provided under the Bye-Laws of the Society and no any objections or claims shall be entertained by the Society thereafter. Place: Hambarpada, Dahiyali,

Taluka Karjat, District Raigad. Hon'ble Secretary

For and on behalf of Anandvan Krushi Fulodhyan Vikas Co-operative Society Limited

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that by my client in respect of Flat No. 204, Mickeys Paradise CHSL., Tank Lane, Orlem, Malad (West), Mumbai. 400 064. Late Mrs. Bernedin Drego and Mrs. Michelle D'silva jointly purchased the said flat and obtained share certificate No. 006 dated 01/03/2016. The said Co-owner Late Mrs. Bernedin Drego died on dated 03/02/2022 leaving behind notarized Deed of Family Settlement dated 21/08/2014. My client requested to the concerned society to transfer 50% share of Late Mrs. Bernedin Drego in her name. And she intend to sale the said flat to interested person/s. Any person/s having claim against or in respect of the said flat or any part thereof by way of sale, exchange, moragage, quitable, registered, Legal heirs. or otherwise), gift, inheritance, family, maintenance, arrangement, partnership, possession, lease, sub-lease, tenancy, license, lieu, charge, pledge, easement, or otherwise, howsoever are hereby requested to notify the same in writing to me/us with supporting documentary evidence as the address mentioned herein below within 14 days from the date hereof, failing which the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned.

Date: 30/04/2024

Advocate Jayesh B. Naik

K/603, Sumer Nagar No. 2 CHSL., S. V. Road, Borivali (W), Mumbai. 400 092".

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF **AVOCADO REALTY PRIVATE LIMITED**

RELEVANT PARTICULARS

	NELEVANI FAR	TIIUULANO
1	Name of corporate debtor	Avocado Realty Private Limited
2	Date of incorporation of corporate debtor	02.04.2007
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U45201MH2007PTC169534
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	507, 5 th Floor, Vyapar Bhavan, 49, P.D' Mello Road, Carnac Bunder, Mumbai, 400009, Maharashtra, India
6	Insolvency commencement date in respect of corporate debtor	29.04.2024 (order received on 30.04.2024)
7	Estimated date of closure of insolvency resolution process	26.10.2024
8	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Ms. Shubham Agarwal Goyal Registration No IBBI/IPA-002/IP-N01000/2020- 2021/13229
9	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Rosewood Estate, B-404, Prernatirth Derasar Road, Satellite, Ahmedabad-380015, Gujarat Email id: fcs.shubhamgoyal@gmail.com
10	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	A-402, "Aaryabhumi", Opp. M.G. Party Plot, Jodhpur Char Rasta, Satellite, Ahmedabad-380015, Gujarat Email id: arpl.cirp@gmail.com
11	Last date for submission of claims	14.05.2024
12	Classes of creditors, if any, under clause (b) of sub- section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA
13	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	NA
14	(a) Relevant Forms and	a) Web link : https://ibbi.gov.in/en/home/downloads
	(b) Details of authorized representatives are available at:	b) NA

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai bench has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the "Avocado Realty Private Limited" as on 29.04.2024 (order received on 30.04.2024) and appointed Interim Resolution Professional (IRP) through same order.

The creditors of Avocado Realty Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 14.05.2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [NA] in Form CA.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Shubham Agarwal Goyal Interim Resolution Professional of

Avocado Realty Private Limited Registration No. IBBI/IPA-002/IP-N01000/2020-2021/13229 AFA No. AA2/13229/02/281124/203037

Date- 01.05.2024 Place- Mumbai

the central government for 10 years was a mistake. Public opinion is

schedule herein under

Gut No.

Survey No

considered as waived.

Location: Panvel

Date: 01.05.2024

Hiss No

that this government must step down from power now. To do this, India Aghadi can

NOTICE is hereby given publicly at large that, my client has agreed to

purchase the landed property owned by 1) Shri. Minnath Dharma

Ghodvinde, 2) Babita Bharat Ghodvinde, 3) Nitesh Bharat Ghodvinde,

4) Dhanashri Pravin Mhatre, 5) Devika Siddhant Karve, 6) Madhavi

Mahesh Mhaskar, description of the landed property is given in

Schedule of property

Village Harigram, Tal. Panvel, Dist. Raigad

Area H.R

0-62-30

P.K. 0-04-60

Out of the Total area of 0-36-00 H.R.sq.mt.is the subject

for this public Notice

Any person/persons having any claim against or to the said property

by way of sale, mortgage charge, gift, lease, easement, use, trust,

possession, inheritance, lien or otherwise however, is hereby required

to make the same known to the undersigned at his office address

given herein below, within a period of 15 days form the date of

publication hereof, otherwise the sale agreement will be completed

without reference to such claims and the same if any will be

PUBLIC NOTICE

Public at large hereby inform that Originally SHRI SUSHILKANT VASUDEV PALAV was lawful owner of residential Flat bearing Flat No. 1901, 19th Floor, Sairaj SRA Co Operative Housing Society Ltd., Eknath Ghadi Marg, Parmanand Wadi, Parel, Mumbai–400 0 12, admeasuring area 300 Sq. Fts. (Carpet), within the limits of Municipal

Corporation of Greater Mumbai, and within registration limits of Mumbai City District (hereinafter called as "the said property"). As said Shri Sushilkant Vasudev Palav died intestate or without doing any valid WILL on 16-11-2020 the Succession Act applicable

to him, all his legal heirs i.e. his wife viz. Smt. Kalpana Sushilkant Palav and son viz. Mr. Ninad Sushilkant Palav became owner of the said property.

That my client viz. Smt. Kalpana Sushilkant Palav and Mr. Ninad Sushilkant Palav being

the only legal heirs of the said deceased, All persons having any right, title, interest, claim or share whatsoever into a pan over or against the said property premises more particularly described in schedule hereunder written whether by way of inheritance, sale,

gift, lease, possession, charges, lien or otherwise however are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said document. If anyone

has already carried out kindly inform the undersigned in writing within 15 days to Adv Mandar N. Patki, 706, 7th Floor, Hubtown Greenwoods D Wing CHSL, Vartak Nagar,

Pokhran Road No. 1, Thane West – 400 606, if no claim is received or made as required hereinabove it shall be presumed that any such claim in, to or on the said property or any

part thereof shall be deemed to be waived for all intents and purposes and the same are not binding on my clients the transaction shall be completed without any reference to such

SCHEDULE TO THE PROPERTY All that piece and parcel of residential Flat bearing Flat No. 1901, 19th Floor, Sairaj SRA Co Operative Housing Society Ltd., Eknath Ghadi Marg, Parmanand Wadi, Parel, Mumbai – 400 0 12, admeasuring 400 Sq. Fts. (Carpet), within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, and within registration limits of Mumbai City District.

Assessment

9.43

Adv. Eknath G. Khutale

9867132022

Office: Shop No.1, Paras Plaza, Near Gavdevi

Temple, Panvel 410206, Dist.Raigad.

Adv Mandar Patki

Advocate for Smt. Kalpana Sushilkant Palay

and Mr. Ninad Sushilkant Palav

be a strong option for the working people, said BalHardas and

UdayChoudhary, Vice President of Maharashtra

PUBLIC NOTICE CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

gistered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421 401. MAHARASHTRA. 02524-222905 | F: +91-22-24161261 | CIN: L99999MH1995PLC089759 E: shareinvestor@centenialindia.com | W: www.centenialindia.com

POSTAL BALLOT NOTICE

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended ("the Act") read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended ("the Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020 and the latest one being General Circular No. 9/2023 dated September 25, 2023 issued by Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") Secretarial Standard on Genera Meetings issued by the institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (LODF Regulations) and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of member of CSSL (the Company) is sought for following Special Resolutions / Ordinary Resolution by way of emote e-voting ("e-voting") process.

- (a) Appointment of Ms. Ridhima Limaye (DIN: 10256393) as an Independent Non-Executive Director of the Company for a period of 05 years w.e.f. April 1, 2024.
- (b) Appointment of Mr. Anuj Shah (DIN: 10256390) as an Independent Non-Executive Director
- of the Company a period of 05 years w.e.f. April 1, 2024 (c) Appointment of Shri Akash Modi (DIN: 08698016) as an Independent Non-Executive
- Director of the Company a period of 05 years w.e.f. April 1, 2024 (d) To consider and approve for giving authorisations to Board of Directors under Section 180(1)(c)of the Companies Act, 2013:

(e) To approve and amend material related party transaction limits with promoter

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies o the postal Ballot notice along with the explanatory statement on Tuesday the April 30, 2024 rough electronic mode to those members whose email addresses are regist Company/depositary participant (s) as on April 26, 2024.

The Postal Ballot notice will available on the Company's website at www.centenialindia.com website of Central Depository services Private Limited ("CDSL") at www.evotingindia.com and

As required under the Companies Act, 2013, rules made thereunder and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has engaged the services of CDSL for the purposed of

providing e-voting facility to all its members

 $Commencement of e-voting-May 2, 2024 at 09.00 \ a.m. (IST)$

End of e-voting – May 31, 2024 at 5.00 p.m. (IST)

The e-voting module shall be displayed by CDSL thereafter. Once the vote is cast by the members, he/she shall not be allowed to changed it subsequently.

Members who have not undated their email address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their depository participant and in respect of shares held in physical form in writing to Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. either by email to support@purvashare.com or by post.

The Board has appointed Shri Hemant Shetye, having Membership No. FCS-2827 and Certificate of Practice No. 1483, Designated Partner of M.S. HSPN & Associates LLP or failing him Shri Prakash Naringrekar having Membership No. ACS-5941 and Certificate of Practice No. 18955, Designated Partner of M/s, HSPN & Associates LLP, Company Secretaries, to act as the Scrutinizer, for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner.

In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting manual available at www.Evotingindia.com under help section

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorised by the Chairman after the completion of security of the e-voting and the result will be announce within 48 hours from the conclusion of e-voting i.e. 5.00 p.m. IST on May 31, 2024 and will also be displayed on the Company's website www.centenialindia.com and on the website of CDSL and nmunicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent

The Result of the Postal ballot would be declared on or before June 1, 2024 and would be displayed at the registered office of the Company, intimated to the Stock Exchange where the Company's securities are listed and displayed along with the Scrutinizer report on the By order of the Board of Directors

CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Date: April 30, 2024 Place: Murbad, Thane, Maharashtra Company Secretary and Compliance Officer



संयुक्त महाराष्ट्रासाठी झटला, प्राणपणाने झुंजला, अपार शौर्याने गाजला महाराष्ट्र माझा...



संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना...

त्रिवार-वंदन...





माहिती व जनसंपर्क महासंचालनालय - महाराष्ट्र शासन

पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह १४ प्रोडक्ट्सवर बंदी

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था) : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या मोठा पतंजलीला आणखी एक झटका बसला आहे. पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या १४ औषधांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड औषध विभागाच्या परवाना प्राधिकरणाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.

आदेशानुसार, दिव्य फार्मसीची औषधे, ज्यांचा उत्पादन परवाना निलंबित करण्यात आला आहे. यामध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.

दुसरीकडे, बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद ग्रुप कंपनीला जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल, चंदीगड झोनल युनिटकडून कारणे दाखल नोटीस देण्यात आली आहे. जीएसटी विभागाने पतंजली फूड्सला कारणे दाखवा नोटीस पाठवून कंपनीकडून २७.४६ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट का वसूल केले जाऊ नये, हे सांगण्यास सांगितले आहे. दरम्यान, ही कंपनी प्रामुख्याने

खाद्यतेलाचा व्यवसाय करते. कंपनीने सांगितले की, कंपनीला कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि अधिकृत स्वाक्षरी २७,४६,१४,३४३ रुपयांची इनपुट टॅक्स क्रेडिटची रक्कम (व्याजासह) का वसूल केली जाऊ नये आणि दंड का लावला जाऊ नये, याची कारणे दाखवण्यास सांगितले आहे.

टाटा ग्रुपची आणखी एक मोठी डील, ८३५ कोटींमध्ये टेमासेक कंपनीत खरेदी केला १०% हिस्सा टाटा प्लेमध्ये २०% हिस्सा मिळाला. डिस्नेने आपला स्टार इंडिया व्यवसाय रिलायन्सच्या (वृत्तसंस्था) : टाटा ग्रुपमधील टाटा

सन्सने ग्रपच्याच आणखी एका कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. टाटा सन्सने सिंगापूरची गुंतवणूक कंपनी टेमासेक कड़न १०% शेअर्स खरेदी करुन टाटा प्लेमधील आपला हिस्सा वाढवला आहे. या करारानंतर टाटा प्लेमध्ये टाटा समृहाचा हिस्सा ७०% झालाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा करार सुमारे १०० मिलियन डॉलर्स (८३५ कोटी रुपये) मध्ये झाला आहे.

टाटा प्लेने नियमानसार या बदलाशी संबंधित माहिती आयटी मंत्रालयाला दिली आहे. दरम्यान, टाटा प्ले हा टाटा ग्रपच्या मनोरंजन क्षेत्रातील एकमेव व्यवसाय आहे. जो थेट ग्राहकांशी जोडलेला आहे. हा व्यवसाय अंदाजे १ अब्ज डॉलर्स एवढा आहे. ही देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी असून, कंपनीचे २१ मिलियन ग्राहक आहेत. या करारानंतर टाटा प्लेमध्ये टाटा समृहाची हिस्सेदारी आता ७०% आणि वॉल्ट



डिस्नेची ३०% पर्यंत वाढली आहे. टाटा डिस्नेसोबत आपले स्टेक विकत घेण्यासाठी बोलणी करत आहे. डीटीएच व्यवसाय डिस्नेच्या मुख्य व्यवसायापेक्षा वेगळा आहे, म्हणून ते त्यातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. देशातील २१st Century Fox चा व्यवसाय विकत घेतल्यानंतर डिस्नेला

जाहीर सूचना

श्रीम. आशा चंपकलाल शाह, भाविशा मनोज शाह, शीतल जिन्ने गांधी, हितेश चंपकलाल शाह व रवी चंपकलाल शाह हे फ्लॅट क्र. १५ ३ रा मजला, धर्मेंद्र सीएचएस लि., प्लॉट क्र. ३६-३७, सर्व्हे क्र. १५ स्सा क्र. ४, ५ (भाग) सीटीएस क्र. १२, पहाडी गाव, गोरेगाव प् भारित्वली, मुंबई (मोज. क्षेत्रकळ ची. फूट) धारक मालमत्त्वे कमवदेशी मालक आहेत व मृळिरित्या **चंपकलाल शाह** हे वरील सदर फ्लॉट जागेग कावदेशीर मालक होते व त्यांचा मृत्यू दि. १३.०१.२०२२ रोजी झाल ाता त्यांच्या मागे **१. आशा चंपकलाल शाह (पत्नी/विधवा**) २. भाविशा मनोज शाह (विवाहित मुलगी), ३. हिता चंप्यता/ हाह (मुलगा), ४. शीतल जिग्मेश गांधी (विवाहित मुलगी) २. रवी चंपकलाल शाह हे केवळ कायदेशीर वारस आहेत. राता माझे अशील सदर वरील फ्लॅट जागा विक्री करण्यास इच्छ

प कोणाडी त्यकीम / त्यकीया कायदेशीय तपम यांजा महा त्यील म म्लॅट जागा संबंधात कोणतेही आक्षेप, दावे, प्रभार वा काही असल्या त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून **०७ दिवसांच्या** आत लेख रूपात अधोहस्ताक्षरित यांना संबंधित पुराव्यांसह सूचित करावे यथा दावे गृहित धरले जाणार नाहीत.

दे. ०१.०५.२०२४ ४०४, ४ था मजला, साई परीचय बिल्डींग, साई बाबा नगर, नव ाड, भाईंदर पूर्व, ठाणे ४०१ १०

Viacom१८ मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहीर सूचना

थ्री. **झ्यामसुंदर जी. पुथरान हे श्रीम. राजीवी** एस. पुथरान फ्लॅट क्र. बी/३०३, तिसरा मजला दामूल को-ऑप. हा. सो. लि., भाईदया नगर बी, नवघर रोड, भाईदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मतेचे संयुक्त मालक होते. **श्री. झ्यामसुंदर जी. पुधरान** । मृत्यू दि. ०९.०५.२०१६ रोजी **मालाड (प)** जिल्हा मुंबई येथे झाला होता. त्यांच्या मागे त्यांचे कायदेशी वारस १. श्रीम. राजीवी एस. पुथरान (पत्नी), २. श्रीम. जयालथा करूणाकार मैंदान, झ्यामसुंदर जी. पुथरान यांची मुलगी (मुलगी) ३. श्री. सुकुमार झ्याम पुथरान (मुलगा) यांनी श्रीम. राजीवी एस. पुथरान यांच्या नावे शेअर प्रमाणपत्र हस्तांतरणाकरिता एनओसी दिली व रं वरील सदर फ्लॅटचे एकमेव व परिपूर्ण मालक बनले. श्रीम. राजीवी एस. पुधरान हे सदर फ्लॅट जागेची विक्री

इच्छुक खरेदीदार यांना करण्यास इच्छुक आहेत. सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदीनी याद्वारे माझे अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे. आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस सदर संबंधात हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच वरील अर्जरार पालपना का कारारेशीर वारम / विकी आरी संबंधात सदर संबंधित पुरावे यांच्यासह सदर योग्य पुरावे यांच्यासह १४ दिवसांच्या आत सचित करावे अन्यथ आर. जे. मिश्र

(वकील उच न्यायालय कार्यालय : १०९. भाईदया नगर. बी-बिल्डीग. गोपी महत् हॉटेलजबळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

सुचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, . फ्लॅट क्र. २२०४, मोजमापित ६१.२३ चौ. मीटर २२ त्रा मजला, बिल्डींग लोढा अमारा डब्ल्यू-१६ म्हणून ज्ञात, क्लारिएन्ट कंपाउंड, गाव बाळकुम, कोळशेत रोड, बाळकुम, ठाणे ४०० ६०१ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) येथील मालक आहेत.

वेक्रीकरिता नोंदणीकृत करार दि. २६.१२.२०१७ अंतर्गत धारक क्र. टीएनएन-२/३१/२०१८ अनुसा लोढा डेव्हलोपर्स ठाणे प्रायव्हेट लिमिटेड यांनी सदर फ्लॅट किस्टीना इसॅक व ऑस्टीन राज यांच्या नावे विहित अटी व शर्तींकरिता विक्री व हस्तांतरण केला. सदर फ्लॅट मूळरित्या दस्तावेज १. मूळ शेअर प्रमाणपत्र रिव्हर्से दिशा सोसायटीद्वारे जारी क्रिस्टीना इसॅक व ऑस्टीन राज यांच्या नावे असून ह करार गहाळ/ हरवले आहेत व सापडत नाही आहेत.

सर्व बॅक्स, वित्तीय संस्था, व्यक्ती, बिल्डर्स सोसायटीज आदी यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशील व मला वा त्यांचे काऊन्सेल यांन कोणतेही दावे असल्यास तसेच दावे. आक्षेप काही असल्यास वा कोणाही व्यक्तीस अर्ज मालमत्तेमध्ये हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच रिलीज/ कायदेशीर वारस आदी काही असल्यास त्यांनी सदर प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्या आत योग्य ाराव्यांसह सचित करावे अन्यथा आक्षेप वा दावे पहित धरले जाणार नाहीत ठिकाण : मुंबई

सही / वासिम जमशेर शेरू वकील उच्च न्यायालय. मंबई मो. ९८६०७८६०३०

सचना यादारे आम जनतेस देण्यात येते की. फ्लॅर

क्र. बी/७०४, मोजमापित ३**४७ चौ. फूट चटई** क्षेत्रफळ, ७ वा मजला, बिल्डींग न्यु गोपाल बाग को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, शांतीलाल मोदी क्रॉस रोड क्र. २, इराणीवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेचे ३३.३३% अविभाजीत हक तसेच पाच संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. २२६ ते २३० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क. एनजीबी/४६ चे हस्तांतरण त्यांचे वडील दिवंगत श्री. मोहनलाल रामजी परोहित यांच्या दि. ३०.१२.२०१९ रोजी मृत्यूनंतर त्यांच्य नावावरून श्री. मनिष मोहनलाल पुरोहित यांच्य नावे केले होते.

सर्व व्यक्तीना वरील निर्देशित मालमत्ता संबंधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार व/वा हितसंबंध वा मागण्या असल्यास तसेच वारसा, विक्री, गहाण, पभार, न्यास, देखभाल, ताबा, भेट, देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांन त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेट मथुरदास रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ येथे सूचित करावे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस ७ दिवसांच्या तारखोच्या आत सूचित करावे अन्यथा जर कोणतेही दावे असल्यास त अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

(श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीधर) दि. ०१.०५.२०२४ वकील

जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, मौजे जुचंद्र, ता. वसई व जि. पालघर, येथील श्री व्दारकानाथ दत्तू पाटील राहणार मौजे जुचंद्र, ता. वसई व जि. पालघर, यांची मालकी व कब्जेवहीवाटीतील गमायीक अविभाज्य क्षेत्राची खालील वर्णनाची जमिन मिळकत आहे

	गाव	भूमापन कं.	क्षेत्र चौ मी	रू पै	
	जुचंद्र	५९/२	०.५८.१०	4-83	
व	र वर्णन केलेली एकुण ज	मीन मिळकती पैकी २० गुंठा जमिन	मिळकत श्री व्दारकानाच दत्तू प		

अशिलाला विकत देण्याचे मान्य व कबल केले आहे. तरी वर वर्णन केलेल्या जमिन मिळकतीवर कोणाचाह कोणत्याही प्रकारे खरेदीखत, विक्रीकरार, दावा, करार, बोजा, वहिवाट, वारसा, गहाण, आदि हक्क असल्यास अशा व्यक्तींनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ (थौदा) दिवसांच्या आत आपल्याकडील हक्कांबाबतच्या कागद्पत्रांसह लेखी हरकती खालील पत्यांवर नोंदवाव्यात. हरकत मुदतीत न आल्यास सदर मिळकतीवरील त्यानी आपले हक्क हितसंबंध सोडन दिले आहेत असे समजन वरील जमीन मिळकतीचा आमचे अशिल खरेदी हस्तांतरणाचा व्यवहार पर्ण करतील. नंतर आलेल्या कोणत्याही हरकतीस आमचे अशिल जवाबदार राहणार नाही ॲड. रूपाली सखाराम पेवेकर (गुप्ता

खरेदीदारांच्या वकील पत्ता ऑफीस १२६, हारमोनी प्लाझा

यस बँकेच्या समोर, बोईसर-तारापूर रोड, बोईसर प., तालका जिल्हा-पालघर, ४०१५० मो. क. ९२२२७८६१२३

येस बँक लिमिटेड

दिनांक २९/०४/२०२४

✓ YES BANK नोरागीकृत कार्यालय : येस बैंक हाऊस, वेस्टर्न एक्सपेस हायवे, सांताकुड़ा (पूर्व), मुंबई ४०० ०५५, शास्ता: १९ वा मजला, सी विंग, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लाऊड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र. ३१ ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४०० ७०८

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत **येस बँक लिमिटेड (बँक)** च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (**ॲक्ट)** अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खाालील निर्देशित संबंधित कर्जदार यांना खाालील निर्देशित रक्कमेचे प्रदान करण्याकरिता सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांनी/प्रतिभत प्रदाते यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने, सदर सचना कर्जदारांना/प्रतिभत प्रदाते व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदारांना/प्रतिभूत प्रदाते यांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे सदर मालमत्तेसह बँकेच्या प्रभारा अंतर्गत रक्कम खालील निर्देशित अनुसार

त्यावरील सर्व अन्य रक्कम व तसेच मूल्य, प्रभार, खर्च व त्यावरील व्याज यांच्यासह रकमेच्या अधीन असेल कृपया नोद घ्यावी की, कायद्याचे अनुच्छेद १३ (८) जर आमची थकबाकी सर्व मूल्य, प्रभार व खर्च यांच्यासह उद्भवलेल्या सर्व प्रकाराने निश्चित तारखोपूर्वी कोणत्याही वेळी केल्यास तुमच्या मालमत्तेची विक्री वा हस्तांतरण प्रतिभूत मालमत्तेचे आमच्याद्वारे करण्यात येणार नाही व प्रतिभृत मालमत्तेसंबंधात कोणतीही विक्री वा हस्तांतरण आमच्याद्वारे केले

कर्ज खाते क्र. / कस्ट. आयडी	कर्जदार/ सह- कर्जदार/ हमीदार यांचे नाव, गहाणवटदार	गहाणवटदार मालमत्तेचा तपशील (१३(२) सूचना अनुसार संपूर्ण पत्ता)	१३(२) सूचना रकम	१३(२) सूचना अनुसार तारीख तावा दिनांक
एएफएच००६८ ००७९२६३६	अबदेश एन. पाठक (कर्जदार व गहाणवटदार), शारदा एन. पाठक (सह-कर्जदार व गहाणवटदार)	मालमता : फ्लंट क्र. २०१, क्षेत्रफळ मोजमापित ३१.१३ ची. मीटर, २ रा मजला, डी विंग, ग्रीन पार्क, ओम श्री ग्रीन पार्क को—ऑप. हा. सो. लि., गाव बोळींज, विरार पश्चिम ४०१ ३०३ ही मालमता अवदेश एन. पाठक व शारदा एन. पाठक यांच्या मालकीची आहे.		২९.०१.२०२४/ २६.०४.२०२४

ठिकाण : विरार सही / - प्राधिकत अधिकारी दिनांक: २६.०४.२०२४ येस बँक लिमिटेड

Hero

सीक्यरिटायडोशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड . मेट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत सूचना

नुचना याद्वारे देण्यात येते की

. १. मे. रत्नामणी आर्ट जेवेल (कर्जदार/पत्ता क्र. १) त्यांचे प्रोप्रायटर श्री. भरत कुमार सरदारमाल जैन त्यांचे कार्यालय: दुकान क्र. २बी, पटवा चाळ, तळ मजला, ९८-५ के, मेनन स्ट्रीट, झवेरी बाझार, मुंबई महाराष्ट्र ४०० ००२. ईमेल ratnamaniartjewel@gmail.com

२. श्री. भरत कुमार सरदारमाल जैन (सह-कर्जदार/ पत्ता क्र. २) राहणार पत्ता फ्लंट क्र. २७, प्लॉट क्र

३. श्री. मुवीक भरत जैन (सह-कर्जदार/ पत्ता क्र. ३) राहणार पत्ता बी विंग, फ्लॅट क्र. १०४, सुमेर टॉवर

यांच्या नावे केले आहे सर्व तो भाग व भूखांड असलेली स्थावर मालमत्ता फ्लॅट क्र. ०४, मोजमापित २४८ चौ. फूट चटई क्षेत्रफळ, १ ला मजला, विंग बी, बिल्डींग सुमेर टॉवर क्र. ४ म्हणून ज्ञात, सेठ मोतीशा लेन, एमटीएनएल टॉवर समोर, माझगाव, व्हीटीएस, मुंबई ४०० ०१० येथील बांधकामित सर्व तो जिमनीवरील भाग व भखंड असलेला कॅडास्टल सर्व्हें क. ३९९ येथील लव लेन. माझगाव विभाग. मंबर्ड येथील मालमत्त व सीमा : पुर्वेस : माउंट रोड, पश्चिमेस : बीटीटी चाळ, उत्तरेस : सुमेर टॉवर क्र. ३, दक्षिणेस : सेट

द्वारे गहाण ठेवली होती व प्रतिभूती/ कोलॅटरल व्याज व अन्य प्रभार यांच्यासह कर्जाचे पुन:प्रदान करण्यास प्रतिभृती करण्यात येत आहे. सदर संबंधात, सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत मागणी सूचना (यापुढे सरफैसी कायदा, २००२ म्हणून संदर्भित) अंतिम ज्ञात पत्त्यावर सदर कर्जदार यांन

सदर प्रसिद्धी मार्फत, एचएफसीएल यांद्वारे वरील निर्देशित कर्जदार यांना संपूर्ण थिकत रक्का रु. ४७,५८,६११.२५ (रु. सत्तेचाळीस लाख अट्टावन्न हजार सहाशे अकरा व पंचवीस पैसे मात्र) **दि. १३.०३.२०२४** अनुसार सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ६० दिवसांच्या आत सचित करावे

अन्यथा एचएफसीएल सरफैसी कायदा, २००२ च्या तरतुदी अंतर्गत सर्व कायदेशीर कारवाई करण्यास पार असेल व सरफैसी कायदा, २००२ अंतर्गत प्रदानित स्वरूपात कोणतीही अन्य कारवाई केली जाईल व कर्जदार व/वा सह–कर्जदार यांच्या प्रतिभूत मालमत्तेची विक्री व ताबा घोण्यात येईल.

२००२ व/वा सदर कर्ज करार यांच्या तरतदी सह करत आहेत.

सही/-

ठिकाण : मुंबई दि. ०१.०५.२०२४

हिरो फाईनकॉर्प लिमिटेड सीआयण्न : U74899DL1991PLC046774 नोदणीकृत कार्यालय : ३४, कम्युनिटी सेटर, बसंत लोक, वस

द्र. : ०११-४९४८७१५० - फॅक्स : ०११-४९४८७१५०

ईमेल : litigation@herofincorp.com - वेबसाइट : <u>www.herofincorp.com</u>

मो. ९६१९६०३७९५ तसेच : १, बी/१०४, सुमेर टॉवर, एनडी०४, सेठ मुस्तीशा लेन, माझगाव, मुंबई

१९, ३ रा मजला, जवाहर नगर, नरहरी सदन, एस. व्ही. रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४००

क्र. ४, १ ला मजला, सेठ मस्तीशा लेन, टेलेफोन एक्सचेंज समोर, माझगाव, मुंबई महाराष्ट्र ४०० ०१०

. वरील निर्देशित कर्जदार यांनी सुविधा करार दि. १७.०८.२०२२ मध्ये मे. हिरो फाईनकॉर्प लिमिटेड (यापुढे एचएफसीएल म्हणून संदर्भित) त्यांचे नोदणीकृत कार्यालय पत्ता ३४, कम्युनिटी सेटर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली ११० ०५७ कर्ज रु. ४६,००,०००/- (रु. सेहेचाळीस लाखा मात्र) प्राप्त करण्याकरिता (यापुढे वित्तीय सुविधा म्हणून संदर्भित) कर्ज प्रारूप मालमत्तेच्या संबंधात मंजूर पत्र धारक संदर्भ क्र. २२१४९०५६ दि. १७.०८.२०२२ धारक तुम्हाला जारी केले होते, मुदत कर्जाचे ॲड्रेसी यांना खालील सुविधा करार दि. १७.०८.२०२२ अंतर्गत निर्देशित अटी व शर्तीनुसार मुद्दत कर्ज केले होते. वरील निर्देशित पत सुविधा प्रतिभृती म्हणून हक्क करारांचे उपक्रम मार्फत खालील निर्देशित एचएफसीएल

मोतीशा लेन.

वरील निर्देशित मालमत्ता यापुढे प्रतिभूत मालमत्ता म्हणून संदर्भित आहे. प्रतिभूत मालमत्ता एचएफसीएल एचएफसीएल सह पाठविली होती परंतू सदर सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही आहे.

पुढे, सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(१३) च्या तरतूदी अंतर्गत कर्जदार यांना याद्वारे सदर प्रतिभृत मालमत्तेसह व्यवहार विक्री / भाडेकरार मार्फत विक्री / हस्तांतरण करत आहेत व सरफैसी कायदा,

कपया सदर सुचनेच्या अंतर्गत कोणीही कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत व सदर प्रतिभृत मालमत्त

प्राधिकृत अधिकारी हिरो फाईनकॉर्प लिमिटेड

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FORM A

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF **AVOCADO REALTY PRIVATE LIMITED**

	RELEVANT PAR	TICULARS
1	Name of corporate debtor	Avocado Realty Private Limited
2	Date of incorporation of corporate debtor	02.04.2007
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U45201MH2007PTC169534
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	507, 5 th Floor, Vyapar Bhavan, 49, P.D' Mello Road, Carnac Bunder, Mumbai, 400009, Maharashtra, India
6	Insolvency commencement date in respect of corporate debtor	29.04.2024 (order received on 30.04.2024)
7	Estimated date of closure of insolvency resolution process	26.10.2024
8	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Ms. Shubham Agarwal Goyal Registration No IBBI/IPA-002/IP-N01000/2020- 2021/13229
9	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Rosewood Estate, B-404, Prernatirth Derasar Road, Satellite, Ahmedabad-380015, Gujarat Email id: fcs.shubhamgoyal@gmail.com
10	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	A-402, "Aaryabhumi", Opp. M.G. Party Plot, Jodhpur Char Rasta, Satellite, Ahmedabad-380015, Gujarat Email id: arpl.cirp@gmail.com
11	Last date for submission of claims	14.05.2024
12	Classes of creditors, if any, under clause (b) of sub- section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA
13	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	NA
14		a) Web link : https://ibbi.gov.in/en/home/downloads
	(b) Details of authorized representatives are available at:	b) NA
Mot	ica ia barabu siyan that the National Commany Law Tribuna	I Musebai banah ban ardarad tha sammanannant af a

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai bench has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the "Avocado Realty Private Limited" as on 29.04.2024 (order received on 30.04.2024) and appointed Interim Resolution Professional (IRP) through same order.

The creditors of Avocado Realty Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 14.05.2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [NA] in Form CA.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Shubham Agarwal Goyal

Avocado Realty Private Limited Registration No. IBBI/IPA-002/IP-N01000/2020-2021/13229 AFA No. AA2/13229/02/281124/203037

Date- 01.05.2024

जाहीर सूचना वेत करण्यात येते की, माझे अशील श्रीम. चंद्रकला एर श्री. गणेश एस. शिसोदिया हे फ्लॅट क्र. २० वी. फुट बिल्ट अप व ४१० ची. फुट चटई), गोडदेव गाव, हनुमान नगर भाईदर पूर्व, ठाणे ४०१ १०५, जुना सव्हें क्र. ११८, नवीन सव्हें क्र. ११३, हिस्सा क्र. २, ७, ८ व ९, गोडदेव गाव, भाईदर पूर्व येथील मालमत्तेचे कायदेशीर संयुक्त मालक आहेत. माझे अशील यांनं वरील सदर फ्लॅट जागा महेंद्र मदनलाल दारूका विकेता र ्यन जन्म जारा जागा **महद्र मस्तलाल दारूका** विक्रेता । पुनम **छानानीया, पुजा जलन व प्रतिक दारूका** पुष्टी पक्ष बांच्याकडू विक्री करार दस्तावेज क्र. टीएनएन४/७००/२०२१ दि. १८.०१.२०२। अंतर्गत खोदी केले.

गत खरा कल. ऽिरया **रक्षा महेंद्र दारूका व महेंद्र मदनलाल दारूका** हे वरीत र पर्लटेचे संयुक्त मालक होते व **रक्षा महेंद्र दारूका** यांच यू दि. २७.०२.२०१९ रोजी झाला होता, त्यांच्या मारं म**हेंद्र मदनलाल दारूका, २. पुनम छानानीया, ३. पुजा जलन** र ४**. प्रतिक दारूका** हे केवळ कायदेशीर वारस आहेत. जर कोणाही व्यक्तीस/ व्यक्तीना, कायदेशीर वारस यांना सदर वरील सद फ्लॅट जागा संबंधात कोणतेही आक्षेप, दावे, प्रभार वा काही असल्या त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात अभोहस्ताक्षरित यांना संबंधित पुराव्यांसह सूचित करावे

थन्यथा टावे गहित धरले जाणार नाहीत

प्रादय कुनीर तत्त्वा दि. ०१.०५.२०२४ (वकील उच न्यायालय पत्ता ४०४, ४ था मजला, साई परीचय विल्डींग, साई बाबा नगर, नवध रोड, माईंदर पूर्व, ठाणे ४०१ १०५.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की फ्लॅट क्र. ६०४, मोजमापित **५१० चौ. फूट चट**ई क्षेत्रफळ, ६ वा मजला, बिल्डींग ब्रजलाल आंगन म्हणून ज्ञात इमारत, लाल लाल को-ऑप. हा सो. लि. म्हणून ज्ञात, प्लॉट क्र. २४-२५ दत्त मंदिर रोड, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेमधील ५०% अविभाजीत हक तसेच दहा संपूर्ण प्रदानित शेअसी रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. २२१ ते २३० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपः क्र. २३ चे हस्तांतरण त्यांचे पती दिवंगत श्री. मुकेश नारायणदास गडोया यांचा मृत्यू दि. ०२.०२.२०१७ रोजी झाल्यानंतर त्यांच्या नावावरून श्रीम. भावना मुकेश गडोया यांच्या नावे

सर्व व्यक्तीना वरील निर्देशित मालमत्ता संबंधात कोणतेही दावे. हक. अधिकार व/वा हितसंबंध व मागण्या असल्यास तसेच वारसा, विक्री, गहाण पभार, न्यास, देखाभाल, ताबा, भेट, देखाभाल भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दकान क्र. १४, आकृती अपार्टमेट मथुरदास रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ येथे सूचित करावे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस १५ दिवसांच्या तारखोच्या आत सूचित करावे अन्यथा जर कोणतेही दावे असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील

केले

(श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीधर) दि. ०१.०५.२०२४

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421 401. MAHARASHTRA. T: 02524-222905 | F: +91-22-24161261 | CIN: L99999MH1995PLC089759

POSTAL BALLOT NOTICE

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended ("the Act") read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended ("the Manageme Rules"), General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020 and the latest one being General Circular No. 9/2023 dated September 25, 2023 issued by Ministrof Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") Secretarial Standard on General Meetings issued by the institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (LODR Regulations) and any other applicable law, rules and regulations (including any statutor modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of member of CSSL (the Company) is sought for following Special Resolutions / Ordinary Resolution by way or emote e-voting ("e-voting") process.

(a) Appointment of Ms. Ridhima Limaye (DIN: 10256393) as an Independent Non-Executive Director of the Company for a period of 05 years w.e.f. April 1, 2024.

(b) Appointment of Mr. Anuj Shah (DIN: 10256390) as an Independent Non-Executive Director of the Company a period of 05 years w.e.f. April 1, 2024

(c) Appointment of Shri Akash Modi (DIN: 08698016) as an Independent Non-Executive Director of the Company a period of 05 years w.e.f. April 1, 2024

(d) To consider and approve for giving authorisations to Board of Directors under Section 180(1)(c)of the Companies Act, 2013

(e) To approve and amend material related party transaction limits with promoter Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the postal Ballot notice along with the explanatory statement on Tuesday the April 30, 2024, through electronic mode to those members whose email addresses are registered with the mpany/depositary participant (s) as on April 26, 2024.

The Postal Ballot notice will available on the Company's website at www.centenialindia.com website of Central Depository services Private Limited ("CDSL") at www.evotingindia.com and website of BSE Limited www.bseindia.com As required under the Companies Act. 2013, rules made thereunder and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has engaged the services of CDSL for the purposed of

providing e-voting facility to all its members. Commencement of e-voting - May 2, 2024 at 09.00 a.m.(IST)

End of e-voting - May 31, 2024 at 5.00 p.m. (IST) The e-voting module shall be displayed by CDSL thereafter. Once the vote is cast by the members, he/she shall not be allowed to changed it subsequently.

Members who have not updated their email address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their depository participant and in respect of shares held in physical form in writing to Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. either by email to

support@purvashare.com or by post. The Board has appointed Shri Hemant Shetye, having Membership No. FCS-2827 and Certificate of Practice No. 1483, Designated Partner of M/s. HSPN & Associates LLP or failing him Shri Prakash Naringrekar having Membership No. ACS-5941 and Certificate of Practice No 18955, Designated Partner of M/s. HSPN & Associates LLP, Company Secretaries, to act as the Scrutinizer, for conducting the Postal Ball ot process, in a fair and transparent manner.

In case of any gueries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting manual

available at www.Evotingindia.com under help section The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorised by the Chaiman after the completion of security of the e-voting and the result will be announce within 48 hours from the conclusion of e-voting i.e. 5.00 p.m. IST on May 31, 2024 and will also be displayed on the Company's website www.centenialindia.com and on the website of CDSL and

communicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent. The Result of the Postal ballot would be declared on or before June 1, 2024 and would be displayed at the registered office of the Company, intimated to the Stock Exchange where the Company's securities are listed and displayed along with the Scrutinizer report on the Company's website www.centenialindia.com

Date: April 30, 2024

Place : Murbad, Thane, Maharashtra

CENTENIAL SURGICAL SUTURE LTD. Mahima Bathwa Company Secretary and Compliance Officer

फेडबँक फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : ११०१, ११ वा मजला, सिंगस, प्लॉट क्रमांक ७१ ए, पोवई, पासपोली, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०८७

सीआयएन क्रमांक : एल ६५९१० एमएच १९९५पीएलसी ३६४६३५



३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निकालांचे पत्रक

(रुपये लाखांत)

Place- Mumbai

अनुक्रमांक	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वित्तीय वर्ष	
		३१ मार्च २०२४	३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२४	३१ मार्च २०२३
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٩	एकूण कार्यान्वयन उत्पन्न	४०,७५८	३३,७९२	৭,५७,७२१	9,9७,८७९
२	निव्वळ नफा कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बाबीं आणि / किंवा विशेष बाबींपूर्व)	९,०८५	७,०२५	३२,८०८	२५,८३९
3	निव्वळ नफा / (तोटा) कालावधीकरिता करपूर्व (अपवादात्मक बाबी आणि / किंवा विशेष बाबींच्या पश्चात)	९,०८५	५,४८८	३२,८०८	२४,३०२
8	निव्वळ नफा / (तोटा) कालावधीकरिता करपश्चात (अपवादात्मक बाबींच्या पश्चात)	६,७६६	३,९०४	२४,४७०	9८,०9३
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (ज्यात नफा / (तोटा) कालावधीकरिता (करपश्चात)आणि अन्य सर्वंकष उत्पन्न (कर पश्चात यांचा समावेश आहे)	९,३४१	8,323	२९,६७६	१९,२५१
Ę	पेड अप इक्विटी समभाग भांडवल	३६,९३९	३२,१९१	३६,९३९	३२,१९१
(g	राखीव (रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह वगळून)	८०,३२१	५०,८८०	८०,३२१	५०,८८०
۷	सिक्युरिटीज प्रिमिअम खाते	१,०८,८२३	५२,४९७	9,0८,८२३	५२,४९७
9	निव्वळ मत्ता	२,२६,०८३	9,३५,५६८	२,२६,०८३	9,34,4६८
90	पेड अप डेट कॅपिटल / येणी	८,२१,४६०	७,१३,५८३	८,२१,४६०	७,१३,५८३
99	आऊटस्टॅंडिंग रिडिमेबल प्रेफरन्स समभाग	=	-	-	-
9२	डेट इक्विटी रेशो	3.६३	५.२६	3.६३	५. २६
93	प्रति समभाग अर्जन (रु १० /- प्रत्येकी)				
	 बेसिक (रु) : 	٩. ८३	9.29	७.२२	५.६०
	२. डायल्यूटेड (रु) :	9. ८9	9. 29	७.१२	4. 48
98	कॅपिटल रिडम्प्शन रिझर्व्ह	२००	२००	२००	२००
94	डिबेंचर रिडम्प्शन रिझर्व्ह	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
٩६	डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
90	इंटरेस्ट सर्दिस कव्हरेज रेशो	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही

9. ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या लेखापरीक्षित वितीय निकालांचा आढावा अंकक्षण समितीन धेतला आहे आणि त्याला संचालक मंडळाने त्यांच्या २९ एप्रिल २०२४

रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. २) वरील प्रमाणे देण्यात आलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियंम २०१५ चा नियम ३३, नियम ५२ (४) तसेच नियम ६३ यांच्या अनुसार स्टॉक एक्स्चेंज

कडे सादर करण्यात आलेल्या, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय निकालांच्या विस्तृत माहितीचा सारांश आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही निकालांचा सविस्तर तपशील एनएसड लिमिटेड यांचे संकेतस्थळ (www.nseindia.com), बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ (www.bseindia.com) येथे आणि कंपनीचे संकेतस्थळ (www.fedfina.com) येथे उपलब्ध आहे. ३) फेडबँक फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी) यांनी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी तयार केलेले वित्तीय निकाल (पत्रके) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड ङिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियंम २०१५ चा नियम ३३, नियम ५२ (४) तसेच नियम ६३ यांच्या अनुसार आणि कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ मध्ये निर्देशित करण्यात आलेले अकौंटिंग

स्टॅंडर्ड्स तसेच त्यासह वाचा कंपनीज (इंडियन अकौंटिंग स्टॅंडर्ड्स) नियम २०१५ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कंपनी कायदा २०१३ च्या लागू असलेल्या तरतुदींच्या

संचालक मंडळाच्या वतीने आणि त्यांच्या करीता फेडबँक फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड स्वाक्षरी / व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ

अनिल कोथरी

स्थळ : मुंबई दिनांक : २९ एप्रिल २०२४

अनसार तयार केले आहेत.

द्रीआयएन : ००१७७९४५